

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/३२०/२०१९  
 दिनांक : ०६/०७/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १२/०७/२०१९ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १२/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा.  
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात  
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित  
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

दिनांक : १२/०७/२०१९

वेळ : सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १२/०७/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

अ) दिनांक २२/०३/२०१९, १२/०४/२०१९, २६/४/२०१९, व २८/६/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.२१) सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक २८/६/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिकाक्र.०२) सभावृत्तांत कायम करणे.

-----

विषय क्र.१) म.न.पा.च्या भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजाची मुदत दि.३१/१२/२०१८ रोजी संपुष्टात येत असल्याने, अल्प मुदतीची ई निविदा नोटीस क्र.२/२०१५-१६, भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजासाठी प्राप्त झालेल्या दुस-या वर्षाचे दरमहा र.रु.१,३४,७५०/- (अक्षरी र.रु.एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास फक्त) दरानुसार मे.सुमित स्पोर्ट्स अँड फिटनेस इक्विपमेंट्स, चिंचवड यांना भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाज मुदतवाढ दि.१/१/२०१९ ते म.न.पा.चे सर्व जलतरण तलाव भाडे कराराने चालविण्यास देणेकामीची ई-निविदा प्रक्रिया होईपर्यंत देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

( दिनांक १२/०७/२०१९ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे )

विषय क्र.२) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने, पिंपरी चिंचवड शहर रोलबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने सन २०१९-२० मध्ये प्रबोधनकार ठाकरे मैदानावरील स्केटिंग रिंग, यमुनानगर, निगडी येथे महापौर चषक राज्यस्तर रोलबॉल स्पर्धा २०१९-२० आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.६,९७,२०८/- अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणेस तसेच स्पर्धा अनुषंगाने एकूण खर्च र.रु.६,९७,२०८/- मधील स्टेज मागे पडदा ,टेबल खुर्च्या व्यवस्था खर्च,खेळाडू निवास व्यवस्था अनुषंगाने करावयाचा खर्च एकूण

र.रु.१,२२,६००/- हा स्थापत्य विषयक खर्च, स्थापत्य विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखा शिर्षातून खर्ची टाकणेस व विद्युत स्पिकर व माईक, जनरेटर व्यवस्था खर्च र.रु.५०,०००/- हा विद्युत विषयक खर्च, विद्युत विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखा शिर्षातून खर्ची टाकणेस व उर्वरित स्पर्धा अनुषंगाने येणारा खर्च र.रु.५,२४,६०८/-हा क्रीडा विभागाचे महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/३२०/२०१९

दिनांक : ०६/०७/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.